

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/ ५९५ /२०१३  
दिनांक : ०१ / ०७ / २०१३

प्रति,


मा.....  
सदस्य, विधी समिती,  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी - ४११ ०१८.

विषय :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची सभा  
दिनांक ०५/०७/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत ....

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार  
दिनांक ०५/०७/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील  
महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची  
कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी १८.  
मा.विधी समिती सभा  
कार्यपत्रिका क्रमांक 3

दिनांक : ०५/०७/२०१३

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०५/०७/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----  
दिनांक २१/०५/२०१३ व २८/०५/२०१३ रोजी झालेल्या मा. विधी समिती (कार्यपत्रिका क्र.२) चा सभावृत्तांत कायम करणे.


**विषय क्र.१)** श्री.जुंधारे ज्ञानदेव रामचंद्र, उपअभियंता, स्थापत्य यांना पे बँड र.रु. १५६०० - ३९१०० ग्रेड पे र.रु.६६०० या वेतनश्रेणीमध्ये कार्यकारी अभियंता, स्थापत्य या पदावर पदोन्नतीने नेमणुक देण्यास मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.  
(दिनांक ०५/०७/२०१३ चे सभेत घेण्याचे निर्णयाप्रमाणे )

**विषय क्र.२)** मनपाच्या पर्यटन विकास आराखड्यांतर्गत मोरवाडी सर्व्हे क्र. १५०, १५१, १५२ येथे उद्यानासाठीच्या आरक्षित जागेतील बहुउद्देशीय कलाकेंद्र उभारणेकामी र.रु.५९,००,००,०००/- ( अक्षरी र.रु.एकोणसाठ कोटी फक्त) चे पुर्वगणनापत्रकास व त्याप्रमाणे काम करणेस प्रशासकीय मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.  
(दिनांक ०५/०७/२०१३ चे सभेत घेण्याचे निर्णयाप्रमाणे )

**विषय क्र.३)** मनपाचे रुग्णालयातील हायपोसोल्युशन / निकामी भंगार साहित्याची अंदाजे किंमत रक्कम रुपये ७,१६,०७६/- इतकी येत आहे. ही किंमत र.रु.५००/- पेक्षा जास्त असल्याने त्या साहित्याची विक्री करणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

**विषय क्र.४)** श्री.प्रमोद भोसले, मुख्यलेखापाल यांना प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्तीनुसार मुख्यलेखापाल पदावरील नियुक्तीसंदर्भात मे.उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन स्टॅम्प क्र. २३३१७/२०१२ पिं.चिं.मनपा कर्मचारी महासंघ विरुद्ध महाराष्ट्र शासन व पिं.चिं.मनपा या दाव्यामध्ये होणा-या अंतिम निर्णयाचे अधीन राहून २३/०७/२०१३ पासून पुढे ०१ वर्ष कालावधीकरीता मुदतवाढ देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

**विषय क्र.५)** डॉ. के.अनिल रॉय, वैद्यकीय अधिकारी यांना र.रु.१५६००-३९१०० ग्रेड वेतन ७६०० या वेतनश्रेणीमध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर पदोन्नतीने नेमणूक देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/ ५९५ /२०१३  
दिनांक : ०१/०७/२०१३

**टिप** - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.